# **BOMBAY POTTERIES & TILES LIMITED**

Registered Office : Happy Home, 1st floor, 244 Waterfield Rd, Bandra (W), Mumbai 400 050

Tel.No: 022 46092152, Fax No: 2645 4914 Email id: mwadhwaconstructions@rediffmail.com

CIN: L26933MH1933PLC001977

Date: 12-08-2024

To, BSE Limited P.J. Towers, Dalal Street Mumbai – 400 001

Scrip Code: 502216

**ISIN: INE06AE01018** 

Subject: Publication of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2024, were published in Free Press Journal (In English Language) and Navshakti (In Marathi Language) on 10<sup>th</sup> August, 2024.

Copies of the same are enclosed for your information and records.

Yours faithfully,

For Bombay Potteries & Tiles Limited

Vishal Kumar

Compliance Officer

Encl: As above

## UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.

(CIN NO. L27100MH1972PLC015950)

REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020.

E-mail: companysecretary@unlabex.com | Website: www.unlabex.com
Tel: 022-2203 2797 | Fax: 022-2208 2113

Extract of the Financial Results for the Quarter ended 30 June 2024

			[Rs.in Lacs except l	Earnings Per Share]
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30th June, 2024 (Unaudited)	Year ended 31st March, 2024 (Audited)	Quarter ended of 30th June, 2023 (Unaudited)
1.	Total Income from Operations	4536.52	18414.08	4655.97
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	974.64	4808.49	1163.65
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	974.64	4808.49	1163. <del>6</del> 5
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	725.60	3545.98	858.35
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	725.60	3554.08	858.35
6.	Equity Share Capital	197.50	197.50	197.50
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of the previous year		11120.04	
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic: 2. Diluted:	36.74*	179.54	43.46*

- The unaudited financial results ('Statement') has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Ad, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

  Propulations 2015 (as another)
- presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (as amended).

  The above statement is reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 8 August 2024.

  Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker of the Company newwest to operating results, the Company has concluded that there is only one operating segment "Aloy and Steel Castings" as per Ind AS 108 "Operating Segments". Accordingly, no separate disclosures of segment Information have been made.

  The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between the audited financial statement for the year then ended and the year to date figures up to the end of third quarter of said financial year, on which auditors have performed a limited review.
- performed a immed review.

  During the quarter and year ended 31 March 2024, the Board of Directors has recommended final equity dividend of 250% (Rs. 25 per share) of the face value of Rs. 10 each for the financial year 2023-24. The payment of dividend is subject to shareholders approval in the Annual general meeting
- The figures for the previous period/year have been regrouped/recast/rearranged to render them comparable with the figure of the current period/year
- The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company are available on the website of the Company at <a href="https://www.uniabex.com">www.uniabex.com</a> and elso at BSE Ltd. at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> For Uni Abex Alloy Products Lim

F.D. Neterwala Chairman DIN: 00008332 Date : 08 August 2024

### HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN:L70100MH1988PLCO49929

Regd Office: 3131/B, Rustomjee Eazy Zone, Laxmi Singh Road, Malad (West), Mumbai, 400064 Email: hitkit.global@gmail.com Website: hitkitglobal.com

#### STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (Rupees in Lakhs except EPS)

(Nupees III Laniis except Li						
PARTICULARS	Quarter Ended 30.06.2024	Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2024		
	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
Revenue from Operations	6.88	6.95	6.66	27.36		
Other Income	22.40	1.48	2.77	13.87		
Total Revenue	29.28	8.43	9.43	41.23		
Expenses:						
a) Cost of material consumed	-	-	-	-		
b) Purchase of stock-in-trade	4.26	6.05	5.89	23.94		
c) Changes in Inventories of Finished Goods,						
Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	-		
d) Employee benefit expenses	1.78	1.40	0.79	3.63		
e) Finance Costs	-	0.05	-	0.21		
f) Depreciation and amortization expenses	-	-	-	-		
g) Other Expenses	3.12	18.02	2.30	29.51		
Total Expenses	9.16	25.52	8.97	57.30		
Profit (+)/Loss (-) before Exceptional items and tax	20.12	-17.09	0.46	-16.06		
Exceptional Items		240.02	1	255.78		
Profit (+)/Loss (-) before tax	20.12	-257.11	0.46	-271.85		
Income Tax Expenses		-	-			
1) Current Tax	-		-	-		
2) Short/(Excess) provision of Previous Year	-	-	-	-		
3) Deffered Tax	-					
Profit (+)/Loss (-) for the period	20.12	-257.11	0.46	-271.84		
Other Comprehensive Income (after tax)	-					
Total Comprehensive Income for the period	20.12	-257.11	0.46	-271.84		
Earnings per equity share (Face Value Rs. 2) (Not annualised)	0.0047	0.0040		0.7047		
Basic Earning per share	0.0217	-0.6949	0.0062	-0.7347		
Diluted Earning per share	0.0217	-0.6949	0.0062	-0.7347		
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	928.00	740.00	740.00	740.00		

- The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 8th August, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a Limiter Review of the aforesaid results
- The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th June ,2024 has been prepared in accordance with Companie  $(Indian Accounting \, Standard) \, Rule, \, 2015 \, as \, prescribed \, under \, Section \, 133 \, of \, the \, Companies \, Act, \, 2013 \, read \, with \, relevant \, rules \, is suecther eunder \, and \, in \, terms \, of \, Regulation \, 33 \, and \, Regulation \, 52 \, of \, SEBI \, (Listing \, Obltigation \, and \, disclosure \, Requirements \,) \, Regulations \, and \, respectively. \\$
- 3) The Company is primarly engaged in the Retail Business of Fruits & Vegetables' and all other activites revolving around the same. As such there is no other separate reportable segment as defined by IND AS 108- "Operating Segment"
- 4) The figures for the previous period have been regrouped and/or reclassified wherever necessary.

order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Limited Sd

Place: Mumbai Date: 08/08/2024

Place: Mumbai

Date: August 09,2024

Kamal Agrawa Managing Director
Din No: 07646000

13.53

## **Excel Industries Limited**

CIN: L24200MH1960PLC011807 Regd. & Head Office: 184-87, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102.

Tel.: +91-22-6646-4200, Email: investors@excelind.com, Website: http://www.excelind.co.in

## STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

	FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024								
	<u> </u>			(1	Rs. In Lakhs )				
			Quarter Ended		Year Ended				
Sr. No.		June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024				
1101		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Total income from operations	26,490.86	23,353.79	21,428.40	82,613.99				
2	Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)	4,111.68	890.23	770.68	2,265.04				
3	Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items)	4,111.68	890.23	770.68	2,265.04				
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	3,102.15	667.38	587.57	1,701.00				
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	7,406.06	(1,500.86)	14,671.86	19,945.31				
6	Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/- )	628.53	628.53	628.53	628.53				
7	Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each)(not annualised)								

#### Basic & Diluted 24.68 5.31 4.67 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

	(Rs. In Lakh									
		Quarter Ended								
Sr. No.		June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024					
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
1	Total income from operations	26,490.86	23,353.71	21,428.40	82,613.91					
2	Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)	4,162.47	953.81	741.12	2,019.49					
3	Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items)	4,162.47	953.81	741.12	2,019.49					
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	3,148.15	730.53	561.16	1,510.71					
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax).	5,384.14	3,701.43	1,049.78	9,813.95					
6	Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)	628.53	628.53	628.53	628.53					
7	Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each) (not annualised) Basic & Diluted	25.04	5.81	4.46	12.02					

Note: The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the Quarter Ended June 30, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the unaudited financial results for the Quarter Ended June 30, 2024, is available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company's website www.excelind.co.in.

FOR EXCEL INDUSTRIES LIMITED

ASHWIN C. SHROFF EXECUTIVE CHAIRMAN DIN:00019952

### **BOMBAY POTTERIES & TILES LIMITED**

CIN: L26933MH1933PLC001977 Registered Office: 11, Happy Home, 244, Waterfield Road, Bandra West, Mumbai - 400 050 Telephone: 022-46092152 | Email: mwadhwaconstructions@rediffmail.com REGULATION 47(1)(b) OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2024								
(Rs. in Lakh except EPS)								
Particulars	0	uarter ende	d	Year ended				
	30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024				
	Unaudited	Audited	Unaudited	Audited				
Total Income from Operations	0.00	0.15	0.00	0.15				
Net Profit / (Loss) for the period before Tax	(1.50)	(2.02)	(1.14)	(6.14)				
Net Profit / (Loss) for the period after tax	(1.50)	(2.02)	(1.14)	(6.14)				
Total Comprehensive Income for the period	(1.50)	(2.02)	(1.14)	(6.14)				
Equity Share Capital	130.00	130.00	130.00	130.00				
Other Equity	-	-	-	(118.48)				
Earnings Per Share in Rs. (Face Value Rs. 100/- each)								
Basic	(1.16)	(1.55)	(0.88)	(4.72)				

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on company's website www.bombaypotteries.com

For Bombay Potteries & Tiles Limite

(1.16) (1.55) (0.88) (4.72)

lace: Mumbai Manoj Vasudev Wadhwa Chairman and Managing Director Date: 09th August, 2024



### **HLV LIMITED**

CIN No.: L55101MH1981PLC024097 Registered Office: The Leela, Sahar, Mumbai - 400 059; Tel: 022-6691 1234; Fax: 022-6691 1212; mail: investor.service@hlvltd.com: Website: www.hlvltd.com

Linan. Investor.service@nivita.com, www.nivita.com							
Extract Of Financial Results For The Quarter Ended 30th June 2024 (₹ In Lai							
Particulars	Quarter Ended 30-June-24	Quarter Ended 30-June-23	Year Ended 31-Mar-24				
	Unaudited	Unaudited	Audited				
Total Income from operations (net)	4,813	4,421	20,890				
Net Profit /(loss) for the period (before tax and exceptional items)	162	190	2,380				
Net Profit /(loss) before tax (after exceptional items)	162	190	2,380				
Net Profit /(loss) after tax	162	190	2,380				
Total comprehensive income for the year	183	163	2,462				
Equity share capital	13,185	13,185	13,185				
Earnings per share (in Rs.) - Basic and diluted	0.02	0.03	0.02				

#### Notes

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formation of the quarterly financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website at www.hlvltd.com
- The financial results for the quarter ended 30th June, 2024 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2024.
- Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary

Place: Mumbai Dinesh Nai Date: 9th August, 2024 Co-Chairman & Managing Director



For and on behalf of the Board of Directors

#### **BAYER CROPSCIENCE LIMITED**

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

**EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024** 

				(₹ in Millions)
	C	uarter Ende	d	Year Ended
PARTICULARS	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
Total Income from Operations	16,312	7,915	17,396	51,032
Net Profit from ordinary activities before tax	3,158	1,054	4,061	9,414
Net Profit from ordinary activities after tax	2,542	960	3,285	7,405
Total Comprehensive Income for the period/ year	2,540	997	3,298	7,440
Equity Share Capital	449	449	449	449
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)				28,045
Earnings Per Share (of ₹10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹)	56.56*	21.36*	73.09*	164.77

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

Simon Johannes Britsch Place: Thane Executive Director & Chief Financial Officer Date: August 8, 2024 DIN: 09194547



Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001. Tel: 022-67009000 Email Id: investor.relations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com; CIN - L24240MH1952PLC008951

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

$\vdash$			STAND	AL ONE			CONSOL	IDATED	
		F	or Quarter Ende		For Year ended			For Year ended	
	Particulars	30 <sup>th</sup> June, 2024	31** March, 2024	30™ June, 2023	31** March, 2024	30 <sup>th</sup> June, 2024	31 <sup>st</sup> March, 2024	30 <sup>th</sup> June, 2023	31** March, 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	4,037.85	3,260.19	2,586.20	12,277.49	4,150.40	3,374.57	2,680.39	12,664.38
2	Net Profit/(Loss) for the quarter / year (before tax, exceptional and /or extraordinary items)	449.57	315.72	192.80	1,329.97	501.39	342.96	212.29	1,344.76
3	Net Profit/(Loss) for the quarter / year (before tax after exceptional and /or extraordinary items)	449.57	859.07	192.80	1,873.32	501.39	919.03	212.29	1,920.83
4	Net Profit/(Loss) for the quarter/ year (after tax after exceptional and /or extraordinary items)	342.15	654.28	148.27	1,435.82	391.21	712.09	166.67	1,477.46
5	Total Comprehensive Income after tax for the quarter/ year (Comprising Profit/ (Loss) for the quarter/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	342.81	659.33	149.97	1,445.46	392.08	716.78	169.10	1,490.29
6	Paid-up equity share capital (Face Value of Re.1 per Equity Share)	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55
7	Other equity	4,640.68	4,411.64	3,116.16	4,411.64	4,311.87	4,032.19	2,648.54	4,032.19
8	Securities Premium Account	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30
9	Networth	4,676.23	4,447.19	3,151.71	4,447.19	4,347.42	4,067.74	2,684.09	4,067.74
10	Paid up Debt Capital/outstanding Debt	1,754.79	1,738.32	4,580.88	1,738.32	1,780.56	1,752.99	4,727.83	1,752.99
11	Outstanding Redeemable Preference Shares								
12	Debt Equity Ratio	0.38		1.45	0.39	0.41		1.71	0.43
13	Earning Per Share (of Re. 1/- each) (not annualised):								
	(a) Basic	9.62	18.41	4.17	40.39	11.04	19.81	4.88	41.82
	(b) Diluted	9.62	18.41	4.17	40.39	11.04	19.81	4.88	41.82
14	Capital Redemption Reserves	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00
15	Debenture Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
16	Debt Service Coverage Ratio	3.41		2.02	2.91	3.69		2.05	2.81
17	Interest Service Coverage Ratio	15.65		3.17	5.37	17.17		3.31	7.12
18	Current ratio	2.46		2.59	2.68	2.52		2.66	2.75
19	Long term debt to working capital	0.70		3.25	0.72	0.66		3.07	0.68
20	Bad debt to Account receivable ratio	-		-	0.00%	-		-	0.00%
21	Current Liability ratio	41.15%		15.23%	36.60%	41.39%		15.41%	37.01%
22	Total debt to Total Assets	22.51%		52.84%	23.31%	23.54%		55.81%	24.48%
23	Debtors turnover ratio	199.59		330.74	213.93	195.65		310.28	210.19
24	Inventory tumover ratio	5.58		4.44	4.51	5.79		4.62	4.73
25	Operating Margin	10.60%		7.82%	9.86%	10.24%		7.32%	8.89%
26	Net Profit Margin	8.70%		5.91%	8.75%	9.68%		6.42%	8.51%

- The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and nseindia.com) and the Company's website www.trentlimited.com
- The above unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2024 were reviewed by the Audit Committee and recommended to the Board, which was thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 09th August 2024.
- The exceptional item in the standalone financial results for the previous quarter and year ended 31st March 2024 of Rs. 543.35 crores was with respect to gain on reassessment of estimates related to lease term under IND AS 116.
- The exceptional item in the consolidated financial results for the previous quarter and year ended 31st March 2024 of Rs. 576.07 crores was with respect to gain on reassessment of estimates related to lease term under IND AS 116.
- The results of the quarter ended 31st March 2024 are balancing figures between audited results in respect of full financial year and published year to date results up to third quarter of relevant financial year and have been subjected to limited review by the auditors.
- The Board at its meeting held on 09th August 2024, considered and approved tendering of 140,000 Equity Shares of Rs 1000/- each, held by the Company in Inditex Trent Retail India Private Limited (ITRIPL), an associate company, pursuant to the Buyback Offer made by ITRIPL at a price of Rs 7506/- per share. The said Buyback is subject to acceptance by ITRIPL.
- The statutory auditors of the company have carried out limited review of the Standalone and Consolidated financial results for the current guarter and have issued an unmodified

For and on behalf of the Board of Directors

N. N. Tata Chairman DIN: 00024713

Mumbai 09th August, 2024



### उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

शहर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यालय ई-निविदा क्र. ०४ (२०२४-२५)

(फेरनिविदा)

(Short Tender)

उल्हासनगर महानगरपालिका शहरामधील खालील नमूद कामे योग्य वर्गातील ठेकेदाराकडून निविदाप्रणाली पध्दतीनुसार महानगरपालिकेच्या अटी व शतींस अधिन राहून दिनांक १०/०८/२०२४ रोजी निविदा मागविण्याकरिता प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती https://mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

अ.	निविदा क्रमांक	कामाचे नाव	निविदा रक्कम	इसारा	कालावधी	वर्गवारी
क्र.			(जी.एस.टी. वगळून)	रक्कम		
०१	उमपा/साबांवि/नोटीस	उल्हासनगर-१, शहाड रेल्वे ब्रिजजवळ अजमेरा ॲण्ड	४१०७९७०४	२०५४००	२४०	
	/२०२४-२५/०१-०१	पॅराडाईज ग्रुप येथील जागेवर बस डेपो विकसित करणे.			दिवस	NA

जा.क्र. उ.म.पा./पीआरओ/३०२/२०२४ उप-आयुक्त (साबांवि) दिनांक ९/०८/२०२४ उल्हासनगर महानगरपालिका



### RASHI PERIPHERALS LIMITED

(formerly known as Rashi Peripherals Private Limited)

Registered office: Ariisto House, 5th Floor, Corner Of Telli Galli, Andheri (East), Mumbai, Maharashtra, India, 400069 CIN: L30007MH1989PLC051039

### EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

	Rupees in Millions								
			Standalone		Consolidated				
_		Quarte	r ended	Year Ended	Quarter	Ended	Year Ended		
Sr. No	Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024		
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations	41,578.15	24,163.16	1,07,309.95	42,670.81	24,456.57	1,10,946.98		
2	Net Profit for the period (before Tax & Exceptional items)	724.81	662.56	1,753.89	726.48	665.39	1,812.74		
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	724.81	662.56	1,753.89	726.48	665.39	1,916.56		
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	547.22	496.36	1,333.88	550.37	500.88	1,438.58		
5	Total Comprehensive Income for the period	548.60	494.41	1,292.97	551.73	<b>4</b> 98.62	1,399.25		
6	Paid-up equity share capital (Face Value - Rs. 5/- per share)	329.50	208.92	329.50	329.50	208.92	329.50		
7	Other equity			14,982.94			15,176.34		
8	Earnings per Equity Share: (Face Value Rs. 5/-per share) (Rs.)*								
	Basic	8.30	11.88	29.41	8.38	11.98	31.14		
	Diluted	8.30	11.88	29.41	8.38	11.98	31.14		

Basic and Diluted EPS for all periods, except for the year ended March 31, 2024, are not annualised.

- The above publication is an extract of the detailed financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held August 09, 2024.
- The full format of financial results are available on Stock Exchange websites (www.bseindia.com and nseindia.com) and on the companys website

For and on behalf of Board of Directors

Krishna Kumar Choudhary Chairman & Wholetime Director DIN: 00215919 Date: August 09, 2024



# **GLOBAL OFFSHORE SERVICES**

Registered Office: 3rd Floor, Prospect Chambers, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001.CIN No: L61100MH1976PLC019229

**Extract of Unaudited Consolidated Financial Results (Provisional)** for the Quarter Ended June 30, 2024

DARTICHI ARS		Quarter Ended	<u> </u>	Year Ended			
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	Audited			
Total Income from Operations (net)	838.63	773.48	1,282.78	3,921.07			
Net Profit / (Loss) for the period (before Tax,	1	,					
Exceptional and/or Extraordinary items)	(207.81)	201.14	(1,207.20)	(1,429.70)			
Net Profit / (Loss) for the period before Tax	1						
(after Exceptional and/or Extraordinary items)	(198.41)	5,071.39	(1,463.10)	3,964.76			
Net Profit / (Loss) for the period after Tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	(200.26)	4,879.28	(1,465.28)	3,767.19			
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			1				
and other Comprehensive income (after tax)]	(189.51)	4,882.13	(1,457.20)	3,633.46			
Equity Share Capital	2,548.77	2,472.88	2,472.88	2,472.88			
Other Equity (Excluding Revaluation Reserve)							
as shown in the Audited Balance Sheet of the	'	1	1	1			
previous year.				5,765.94			
Earning Per Share (of Rs.10/- each)							
(for Continuing and Discountinued Operations) -	<u> </u>						
1. Basic	(0.81)	18.94	(4.89)	15.23			
2. Diluted	(0.81)	18.94	(4.89)	15.23			
NOTES:				1			

(1) Additional information on standalone financial results is as follows :						
DARTICUL ARC		Quarter Ended		Year Ended		
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	Audited		
Total Income from Operations (net)	838.63	769.28	660.86	2,995.83		
Profit before Tax	(191.85)	(10,805.88)	(694.78)	(11,898.18)		
Profit after Tax	(193.70)	(10,997.99)	(696.69)	(12,095.21)		

- (2) The financial results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 9th August, 2024. The Auditors of the Company have carried out limited review of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2024.
- (3) The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results filed for the quarter ended on June 30, 2024 with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com) and the Company's website (www.globaloffshore.in)

By Order of the Board, For Global Offshore Services Limited,

M. M. Honkan **Whole-Time Director** 

Place: Mumbai Date: 9th August, 2024

### वेस्ट लेझर रिसॉर्टस लिमिटेड

सीआयएन : एल५५९०१एमएच२०००पीएलसी१७७९४१ ; वेबसाईट: www.westleisureresort.co.in नोंद. कार्यालय : मॉल ऑफिस, २रा मजला, मेट्रो जंक्शन मॉल, वेस्ट पायोनिर प्रॉपर्टिज (इंडिया) प्रा. लि. नेतीवली, कल्याण (प्), ठाणे-४२१३०६

दू : ०२५१-२३५२३८७; ई-मेल आयडी: ho@hawcoindia.com ३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलेखापरिक्षित

Place: Mumbai

ावसाय । न ज्यावा । वव	विसाय निष्कपाद्या विवरण (६. लाखात)					
	संपलेर्ल	संपलेले वर्ष				
तपशील	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित			
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५१.६३	२१.७९	२४.००			
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	30.88	१२.७८	(३३.२१)			
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	₹४.०६	१२.७८	(३३.२१)			
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	२६.३९	१२.३१	(२५.२१)			
कालावधीसाठी एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करोत्तर) धरून)	४९.७५	१२.३१	4૪.૭૪			
समभाग भांडवल	३०५.३३	३०५.३३	३०५.३३			
रास्त्रीव (मागील लेखापरिक्षित लेखा विवरणातील पुनर्मूल्यांकित रास्त्रीव वगळून)	-	-	-			
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे मूलभुत आणि सौम्बिकृत (रु.)	०.८६	0.80	(\$5.0)			
टिपा :						

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तिय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय एकपाँचे संपूर्ण विवस्ण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> आणि कंपनीची वेबसाई www.westleisureresort.co.in वर उपलब्ध आहे.

## **BOMBAY POTTERIES & TILES LIMITED**

CIN: L26933MH1933PLC001977 Registered Office: 11, Happy Home, 244, Waterfield Road, Bandra West. Mumbai - 400 050 Telephone: 022-46092152 | Email: mwadhwaconstructions@rediffmail.com

REGULATION 47(1)(b) OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015						
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2024						
(Rs. in Lakh except EPS)						
Particulars	Quarter ended Year ended					
	30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024		
	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
Total Income from Operations	0.00	0.15	0.00	0.15		
Net Profit / (Loss) for the period before Tax	(1.50)	(2.02)	(1.14)	(6.14)		
Net Profit / (Loss) for the period after tax	(1.50)	(2.02)	(1.14)	(6.14)		
Total Comprehensive Income for the period	(1.50)	(2.02)	(1.14)	(6.14)		
Equity Share Capital	130.00	130.00	130.00	130.00		
Other Equity	-	1	-	(118.48)		
Earnings Per Share in Rs.						
(Face Value Rs. 100/- each)						
Basic	(1.16)	(1.55)	(88.0)	(4.72)		
Diluted	(1.16)	(1.55)	(88.0)	(4.72)		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange webs www.bseindia.com and on company's website www.bombaypotteries.com

For Bombay Potteries & Tiles Limite

Manoj Vasudev Wadhw Date: 09th August, 2024 Chairman and Managing Directo

## **DEVINSU TRADING LIMITED**

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 3521 5146 • Email: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383 • Website: www.devinsutrading.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

Particulars	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)
Total Income from Operations	107.65	81.88	23.40
Net Profit / (loss) for the period / year	1		
(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	100.67	54.09	17.40
Net Profit / (loss) for the period / year before tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	100.67	54.09	17.40
Net Profit / (loss) for the period / year after tax		45.04	
(after Exceptional and/or Extraordinary items)	65.03	45.64	21.78
Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and	1		
other Comprehensive Income (after tax)	92.59	132.93	62.26
Equity Share Capital	50.00	50.00	50.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	30.00	30.00	30.00
(For continuing and discontinued operations)			
Basic and Diluted	13.01	9.13	4.36
Other Equity excluding Revaluation Reserve			
NOT.	•		

The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.06.2024 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly Financia

Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 8th August 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a respective meetings need on our and limited review of the above result.

Place: Mumbai Date: 08.08.2024

For Devinsu Trading Limit Rajan Sawant Whole Time Director



### इंडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९९२पीएलसी०७००२२ नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०३. त्. क्र. : ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७ वेबसाईट : www.indoaminesItd.com ई-मेल आयडी : shares@indoaminesItd.com

### ३० जून, २०२४ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखात) अलिप्त एकत्रित संपलेली संपलेली संपलेली संपलेले संपलेली संपलेली संपलेली संपलेले तिमाही तिमाही तिमाही तिमाही तिमाही 蛃. वर्ष तिमाही वर्ष मार्च, २०२४ जून, २०२४ मार्च, २०२४ जून, २०२३ मार्च, २०२४ जून, २०२४ मार्च, २०२४ जून, २०२३ अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित प्रवर्तनात्न महसुल 92,488.06 24,323,57 28.358.59 98.358.83 24.380.86 28.864.48 28.238.08 28,893,37 इतर उत्पन्न 882.27 339.83 636.26 9.420.04 684.X8 848.28 886.88 १,६१४.२० एकूण उत्पन्न २६,०४७.७६ २५.११७.८४ २४,५७५.१४ ९४,०४३.१३ २७,२५८.८७ २५,७७७.९७ २४,७८०.१८ 94,966.33 कालावधीसाठी निव्वळ नफा (कर. अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण 8.323.50 2.632.98 4.933.29 2.483.48 4,004.60 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण 2,826.29 8,323.50 १,७३२.९६ 4,933.28 २,५६३.५१ १,२५२.४६ १,६५७.४४ 4,004.60 ६ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण १,८०७.९४ ९९१.२६ १,२९८.९७ ४,४३३.२८ १,९३०.९२ ९११.७० १,२१४.९९ ४,२८१.३० बाबीनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करोत्तर) 8.663.63 2.079.90 8.246.93 8.838.89 8.908.63 8.263.26 2.208.96 आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी) 3.438.66 3.438.66 3.438.66 3.438.66 3.438.66 3.438.66 प्रति भाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. ५/- प्रती समभाग) प्रतिभाग प्राप्ती अवार्षिव i) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बार्बीपुर्वी रूपयात 2,42 2.60 8.34 १.६६ ₹.४€ 8.66 5.30 ₹.0€ ii) सौम्यिकत आणि सौम्यिकत ईपीएस अनन्यसाधारण बाबींनंतर रुपयात 2.42 १.४६ १.७८ €.२७ 2.60 8.36 १.६६ ६.०६

टीपा :

- वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी पुनर्विलोकित केले आणि ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखत केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील अलिप्त व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण केले व त्यावर सुधारणा न सुचविणारे मत नोंदवले आहे.
- वरील वित्तीय विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड्स) रुल्स, २०१५ (इंड-एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड्स) रुल्स, २०१५ च्या रुल ३ व संबंधित सुधारणांन्सार बनवले
- १२ जून, २०२४ रोजीस, डोंबिवली ठिकाणी कंपनीच्या डब्ल्यु–३५ प्लांट फॅसिलिटीमध्ये आग लागली, ज्यामुळे तेथे स्थित इन्व्हेंटरी आणि मिळकत, प्लांट व इक्विपमेंटची हानी झाली. आगीने अंदाजे रू. २.१८ कोटी किंमतीची वस्तसची जळन खाक झाली. सदर हानी विमा कंपनीकडुन थेणे म्हणून वजा खाती टाकली (अजून दावा दाखल करावयाचा आहे.) क्षतीग्रस्त मिळकतीची दरुस्ती किंवा बदलण्याचा खर्च असल्याने कंपनी आगीमूळे झालेल्या नुकसानीची मोजदाद करण्याच्या प्रक्रियेत आहे. म्हणून ह्या लेखामध्ये ती घेता आलेली नाही. कंपनी वस्तुसूची तसेच मिळकत. प्लांट व इक्विपमेंटच्या बाबतीत तिच्या विमा पुरवठादारांकडे आगीमुळे हानी सापेक्ष दावा दाखल करण्याच्या प्रक्रियेतही आहे.
- संचालक मंडळाने ३ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत १ जानेवारी, २०२३ रोजीस विलिनीकरणाची निर्धारित तारीख म्हणून विचारात घेऊन कंपनी बरोबर मे. पायस इंजिनियरींग प्रायल्हेट लिमिटेडच्या विलिनीकरणाच्या योजना मसुदा मंजूर केला. योजनेला दिनांकित १९ जलै. २०२३ रोजीचा बीएसई आणि एनएसई कडन ''मत नसल्याचे'' पत्र प्राप्त झाली. योजना मंज्रीसाठी नामदार एनसीएलटीकडे सादर केली.
- भारतीय संसदेने कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२० ('कोड') ला मंजुरी दिली, ज्याने अन्य बाबींसह कामावर असताना आणि त्यानंतरच्या कर्मचारी लाभांबाबत पाहिले जाते. भारताच्या राजपत्रात कोड प्रकाशित झाले आहे. कोड आणि त्या अंतर्गतचे नियम यांची निर्धारित तारीख अजून अधिसचित व्हायची आहे. हे पाहता बदलाचा कोणताही परिणाम झाला तर त्याबाबत संबंधित तरतर्टींच्या अधिसचनेनंतरच आढावा घेऊन गणन केले जाईल.
- कंपनी प्रामुख्याने एकमेव व्यवसाय विभागात काम करते म्हणजेच, रसायनांचे उत्पादन, जो भौगोलिक दृष्ट्या आमचा व्यवसाय कळवतो म्हणजे भारत, यूएसए, यूरोप, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान आहेत. म्हणने विभागावर अहवाल केलेले नाहीत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ५२(४) नुसार अतिरिक्त माहिती

तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	जून, २०२४	मार्च, २०२४	जून, २०२३	मार्च, २०२४
डेब्ट इक्विटी रेशो	०.८५	٥.८२	٥.९८	٥.८२
डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (डीएससीआर)	१.०३	१.९२	٥٠.٥	१.९२
इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (आयएससीआर)	६.१५	३.८५	४.२६	३.८५
करंट रेशो	१.३३	१.३०	१.२२	१.३०
वर्कींग कॅपिटलशी दीर्घ मुदत कर्जांचे गुणोत्तर	१.०७	१.१७	०.८१	१.१७
अकाऊंट रिसिव्हेबलशी बुडीत कर्जांचे गुणोत्तर	_	_	_	-
विद्यमान दायित्व गुणोत्तर	٥.८२	٥.८२	٧٥.٥	٥.८२
एकूण मत्तांशी एकूण कर्जाचे गुणोत्तर	0.34	0.38	0.30	0.38
कर्जदार उलाढाल गुणोत्तर	४.७५	४.६६	8.93	४.६६
प्रचालन सीमांत (%)	0.83	0.80	०.१०	०,१०
निञ्वळ नफा सीमांत (%)	0.09	0.04	0.04	0.04
वस्तूसूची उलाढाल गुणोत्तर	६.६९	७.५३	४.६१	७.५३
नेट खर्च (रू. लाखात)	२८,२८६.१३	२६,३३९.६९	२३,७६२.५७	२६,३३९.६९

- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आणि ह्या आर्थिक वर्षात कळवलेल्या मागील वर्षात संपलेल्या संलम्न तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाही अखेरपर्यंत प्रकाशित झालेल्या तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे. तसेच तिसऱ्या तिमाही अखेरपर्यंतची आकडेवारी फक्त मर्यादित पुनर्विलोकन अधीन होती.
  - एकत्रिकरणासाठी कंपनीने खालील उपकंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष विचारांत घेतले आहेत :-१. इंडो स्पेशॉलिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वींचे नाव अशोक सरफॅक्टंस प्रायव्हेट लिमिटेड) (५२.२८% धारणा)
  - २. इंडो अमाईन्स अमेरिकाज एलएलसी
  - ३. इंडो अमाईन्स (युरोप) लि.

ठिकाण : डोंबिवली. ठाणे

दिनांक : ०९ ऑगस्ट,२०२४

- ४. इंडो अमाईन्स (चॅगझोऊ) कं. लि.
- ५. इंडो अमाईन्स (मलेशिया) एसडीएन बीएचडी
- मागील कालावधी आकडेवारी ही आवश्यक तेथे पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत करण्यात आली आहे.
- प्रति भाग प्राप्ती सोडन सर्व आकडेवारी लाखांत आहे.
- ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.indoaminesItd.com **१३**. वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने इंडो अमाईन्स लिमिटेडसाठी

विजय पालकर मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ

डीआयएन क्र. ००१३६०२७